

128, 22 fehlerhaft für लद्वर्षम्.

वर्षा (von 1. वर) Uṅādis. 3, 10. m. n. gaṇa अर्थर्थादि zu P. 2, 4, 31. am Endo eines adj. comp. f. आ. 1) m. Ueberwurf, Decke AK. 2, 8, 2, 10. H. 680. an. 2, 152 (wo कुश्यायाम् st. कुप्यायाम् zu lesen ist). MED. n. 26. HALĀJ. 2, 153. = वेष Kleid 3, 74; vgl. वर्षाक 1). — 2) Deckel, Lid: अतिवर्षाचनुष्कम् JĀGĪ. 3, 99. — 3) m. (Ueberzug) das Ansehen, das Aeussere, Farbe; = रूप H. an. MED. VIṢVA bei UĠĠVAL zu Uṅādis. 3, 10. = श्रेतादि, प्रुक्तादि AK. 3, 4, 12, 50. H. 1392. H. an. MED. HALĀJ. 3, 74. VIṢVA a. a. O. कृष्ण, अरुण RV. 1, 73, 7. नक्तोषामा वर्षामामेम्पाने 96, 5, 113, 2. सूरः 4, 5, 13. तव स्पार्के वर्षा आ संदशि अयिः 2, 1, 12. सुश्रन् 34, 13. रुशन् 10, 3, 3. 9, 97, 15. गोभिष्टे वर्षामभि वीसयामसि 104, 4. 105, 4. 10, 124, 7. AV. 1, 22, 1. 2. 23, 2. येनेदमद्य रोचते को अस्मिन्वर्षामाभरत् 11, 8, 16. भद्रं वर्षा पुष्यन् so v. a. in schönem Aussehen glänzend VS. 4, 2. 26. पृष्णि AIT. BR. 5, 23. लोहितकृष्णवर्षा च्चेत्तय. UP. 4, 5. M. 8, 32. मेघं MBH. 3, 1831. पाण्डु 2106. 12721. 9, 2644. R. 1, 53, 20. 2, 63, 18. 91, 72. 4, 39, 18. प्रसन्न 5, 56, 4. SUḌR. 1, 30, 13. 85, 18. 313, 4. 2, 438, 15. MEGH. 47. 50. 82. ० प्रकर्ष KUMĀRAS. 3, 28. VARĀH. BRH. S. 10, 21. 11, 6. RĀĠA-TAR. 4, 111. BHĀG. P. 2, 7, 11. 5, 14, 7. 8, 24, 48. fünf Grundfarben SUḌR. 1, 274, 16. AMRTAN. UP. in Ind. St. 9, 37. पञ्च ० KĀTJ. ÇR. 22, 9, 13. Schol. zu 23, 3, 6. वर्षात्स् der Farbe nach RV. PRĀT. 17, 8. 10. मुखवर्षास्य विक्रिया Gesichtsfarbe R. 2, 35, 34. 76, 4. 4, 3, 26. MBH. 3, 15677. Spr. 2048. das einfache वर्षा dass.: ० प्रसाद च्चेत्तय. UP. 2, 13. M. 8, 25. वर्षा पूर्वीचित्तं वदत् R. 2, 35, 2. 6, 6, 2. Spr. 2754. 4017. RAGH. 8, 42. वर्षाप्रोपसंपन्न eine angenehme, schöne Farbe M. 4, 68. गन्धवर्षारमास्वित 5, 128. वर्षोपपन्ना नार्यः eine schöne Gesichtsfarbe MBH. 4, 2366. neben राग Farbe: मञ्जिष्ठा रागवर्षाभ HARIV. 11698. Farbe zum Malen (Schreiben): यथा हि भरतो वर्षोवर्षायत्यात्मनस्तनुम् Spr. 4796. MBH. 13, 5505. ÇĀK. 164. वर्षा m. = अङ्गराग und चित्र H. an. m. n. = विलेपन MED. — 4) m. (Farbe so v. a. Sorte) Art, Geschlecht, Gattung; von Personen und Sachen (= भेद, m. H. an. m. n. MED. m. = गुण H. an. MED.): दास RV. 2, 12, 4. क्वी दस्युप्रार्थ्य वर्षामावत् 3, 34, 9. PANĀV. BR. 5, 5, 14. ÇĀKḤ. ÇR. 8, 25, 6. असुर्य AIT. BR. 6, 36. देवसौ मन्यु दासस्य शस्रते न आ वतन्मुचिताय वर्षाम् sie mögen unsere Art zum Heile führen (SĀJ. Abwehner) RV. 1, 104, 2. वर्षा पुनाना पशसं सुवीरम् 2, 3, 5. वर्षा पवित्रं पुनती न आगात् PĀR. GRHJ. 2, 2. ÇĀKḤ. GRHJ. 2, 2. अचेतपद्विषं इमा वरिञ्चे प्रेमं वर्षामतिरुक्कुक्रमांसाम् RV. 3, 34, 5. यस्य वर्षा मधुश्रुतं हरिं किन्वत्यङ्गिभिः dessen süßsaftige goldene Art man mit Steinen treibt d. h. bearbeitet 9, 65, 8. असुर्यं वा रूत्समाहर्षो कृत्वा पशवौ वीर्यमपक्रामति asurischen Charakter annehmend TBR. 1, 4, 2, 1. PANĀV. BR. 9, 10, 2. RV. 9, 71, 2. त्रिषं त्र्यपं कृणुते वर्षा अस्य सः das ist seine Weise 8. मृत्योर्वा ष्ष वर्षाः । गच्छेद्दूलः eine Form des Todes TBR. 1, 7, 8, 1. TS. 2, 5, 1, 3. 8, 1. उभौ वर्षावृषिरुयः पुषोष beide Arten (SĀJ.) RV. 1, 179, 6. समानं वर्षामभि प्रुम्भमाना in derselben Weise 92, 10. अयं पापं वर्षा कृते er hält übles Wesen von sich ab TS. 2, 2, 5, 1. 4, 11, 6. सर्वान्वर्षानिष्टकानां कुर्यात् alle Arten 5, 7, 8, 3. वर्षानुपर्वेषा KĀTJ. ÇR. 23, 3, 6. PANĀV. BR. 13, 5, 2. 14, 9, 3. सिरावर्षा विभक्त Arten der Gefässe SUḌR. 1, 353, 19 (so eine Berl. Hdschr., वर्षानं die gedr. Ausg.). य एको ऽवर्षो बहुधा शक्तियोगाद्द्वाननेकान्विहितार्थो दधाति mannichfache Erscheinungsformen च्चेत्तय. UP. 4, 1.

एक ० einartig BHĀG. P. 8, 5, 29. अग्नि ० feuerartig d. i. glühend heiss M. 11, 90. fg. वाग्भिर्मन्त्रवर्षाभिः Mantra-artig BHĀG. P. 5, 24, 30. — 5) m. (Menschenart) Kaste AK. 2, 7, 1. 3, 4, 12, 50. H. an. MED. HALĀJ. 2, 237. 5, 74. VIṢVA a. a. O. चतारो वै वर्षाः ÇAT. BR. 5, 5, 4, 9. 6, 4, 4, 13. AIT. BR. 8, 4. NIR. 3, 8. शौद्र ÇAT. BR. 6, 4, 4, 9. AIT. BR. 8, 4. अर्याभावे यः कश्चर्या वर्षाः d. h. wenn kein Vaiçja da ist, dann ein Brāhmaṇa oder Kshatrija LĀTJ. 4, 3, 6. 17. दैव्यो वै वर्षो ब्राह्मणः । असुर्यः प्रूः TBR. 1, 2, 6, 7. M. 1, 2. 91. 107. 116. 2, 18. 137. 3, 20. 5, 57. 8, 123. fg. MBH. 13, 181. R. 1, 6, 16. 7, 15. SUḌR. 1, 7, 2. 104, 20. 122, 16. ÇĀK. 46. नृपतयो रत्नत्ति वर्षान् VARĀH. BRH. S. 27, 8. 33, 14. 47, 11. 52, 1. 53, 69. BHĀG. P. 1, 16, 32. 9, 14, 48. द्वैजात M. 8, 374. वर्षानो ब्राह्मणो गुरुः Spr. 868. ० गुरु ist der Fürst RĀĠA-TAR. 3, 85. वर्षाश्रमाः Spr. 4973. ÇĀK. 63, 15. fg. Ind. St. 1, 20, 24. Verz. d. Oxf. H. 8, a, 20. fg. 10, b, 22. RĀĠA-TAR. 6, 108. LA. (III) 86, 15. P. 1, 1, 31, Schol. वर्षाश्रमगुरु Beiw. ÇIVa's ÇIV. ० धर्माः M. 2, 25. Verz. d. Oxf. H. 85, a, 13. वर्षानां संकरः M. 9, 67. वर्षानां व्यभिचारः 10, 24. उत्तम Spr. 443. अवर ० M. 3, 241. 9, 248. न कश्चिद्द्वानामपथमपकृष्टा ऽपि भजते ÇĀK. 107. निह्नीन ० MBH. 4, 412. ह्नीन ० Spr. 2335. न्यून ० MĀK. P. 118, 4. एते षट्दशान्वर्षान् जनयति स्वयोनिषु Zwischenkasten M. 10, 27. प्रतिकूलं वतमाना ब्राह्म ब्राह्मतरान्युनः । होना ह्नीनान्प्रसूयते वर्षान्पञ्चदशैव तु ॥ 31. Die vier Kasten mit vier Farben in Verbindung gebracht: ब्राह्मणानां सितो वर्षाः क्षत्रियाणां च लोहितः । वैश्यानां पीतको वर्षाः प्रूणाणामसितस्तथा ॥ MBH. 12, 6934. Ind. St. 10, 10. — 6) (eine Form oder Figur) Buchstab; Laut; Vocal; Silbe; Wort; m. n. (das n. nicht zu belegen) = अतर AK. 3, 4, 12, 50. H. an. MED. HALĀJ. 5, 74. VIṢVA a. a. O. तेन्यत्रयो वर्षा अत्रायत्ताकार उकारो मकार इति AIT. BR. 5, 32 (ein ganz spätes Stück). ÇĀKḤ. BR. 26, 5. परिमिता वर्षा अपरिमिता वाचा गातमावृत्ति ऀच. ÇR. 10, 5, 16. LĀTJ. 7, 11, 19. अतरवर्षासामान्य NIB. 2, 1. ० लोपे ebend. ता वर्षानां प्रकृतयो भवति RV. PRĀT. 13, 2. एके वर्षा काश्चित्कान् कार्यान् 4. 14, 29. VS. PRĀT. 1, 34. 4, 146. AV. PRĀT. 1, 92. TS. PRĀT. 2, 10. fg. P. 1, 1, 9, Schol. VOP. 1, 1. स्वव्यञ्जनात्मकवर्षाञ्चरण Ind. St. 1, 16, 16. BHĀG. P. 6, 16, 32. SARVADARÇANAS. 128, 22. 140, 16. fgg. ० बुद्धि der mit den Lauten verbundene Begriff 141, 21. शब्दे वर्षात्मकः संस्कृतभाषादिद्वयः TARKAS. 19. KĀVĀD. 3, 114. BHĀSHĀP. 163. Verz. d. Oxf. H. 88, b, 5, 19. पर्या वर्षासंपदा (व्याजकार) HARIV. 12178. ऋकार ०, ऋ ० RV. PRĀT. 6, 13. 9, 2. AV. PRĀT. 1, 37. 3, 44. fg. 4, 56. P. 6, 1, 182. 2, 90. 3, 112. ÇĀNT. 2, 8. यीवर्षयोः P. 7, 4, 53. र् ० AK. 3, 4, 20, 185. VARĀH. BRH. S. 89, 15. 90, 13. वर्षाष्टक 96, 15. fünfundsechszig Laute VS. PRĀT. 8, 30. dreiundsechszig HARIV. 16161. ÇIKSHĀ in Ind. St. 4, 348. vierundsechszig ebend. ० देवताः VS. PRĀT. 8, 47. दीर्घवर्षात् M. 2, 33. संध्यतराणि संस्पृष्टवर्षान्येकवर्षावदतिः AV. PRĀT. 1, 40. वर्षानामेकप्राणयोगः संहिता Silbe VS. PRĀT. 1, 158. दीर्घ ÇRUT. 13. ह्रस्व 19. वर्षापदवाक्यविकृता H. 71. AK. 1, 1, 5, 20. Ind. St. 8, 390, N. धनिर्वर्षाः पदं वाक्यम् Verz. d. Oxf. H. 208, a, No. 489. WEBER, RĀMAT. UP. 308. fg. 335. अत्यक्तवर्षारमणीयवचःप्रवृत्ति (तनय) unverständliche Worte Spr. 3726. VIKR. 78, 10. अलिखद्द्वान्खड्गस्यप्रोकपन्नवे । वध्यो ऽपि न कृते पन्नं स्मर्तव्यं तत्तवेत्यसौ ॥ RĀĠA-TAR. 3, 522. fg. 6, 30. ein musikalischer Ton : शरवर्षा धनुर्वीणां शत्रुमध्ये प्रवादय lass die Laute «Bogen», auf der die (schwirrenden) Pfeile die Töne darstellen, erschallen MBH. 4, 1164. वर्षाः (रा-